

# SANT GADGE BABA AMRAVATI UNIVERSITY GAZETTE



Official Publication of Sant Gadge Baba Amravati University

PART TWO

गुरुवार, दिनांक ३० ऑगस्ट, २०१८

## अधिसूचना

क्रमांक : ९७/२०१८

दिनांक : ३०.८.२०१८

### विषय :- महाविद्यालयांचे सांकेतिक क्रमांक

सर्व संबंधीतांचे माहितीकरीता अधिसूचित करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाने खाली दर्शविलेले नविन महाविद्यालये सुरु करण्यास AICTE व शासन निर्णयात नमुद केलेल्या अटीच्या अधिन राहून कायम विना अनुदान तत्वावर परवानगी दिलेली आहे. त्याअनुषंगाने खालील महाविद्यालयांना अधिसूचना क्रमांक ९६/२०१८, दिनांक २०.८.२०१८ नुसार प्रथम संलग्निकरण प्रदान करण्यात आलेले असल्यामुळे खालील प्रमाणे सांकेतिक क्रमांक देण्यात येत आहे.

अ.क्र.	महाविद्यालयाचे नांव	सांकेतिक क्रमांक
१.	पी.आर.पोटे पाटील इन्स्टिटयुट ऑफ इंजिनीअरींग अँड रिसर्च, कठोरा रोड, अमरावती	८४८
२.	इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी अँड रिसर्च, अंजनगांव बारी रोड, बडनेरा, अमरावती	८५९
३.	अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, डी.फार्म. चिखली जि.बुलडाणा	३९७
४.	इश्वर देशमुख इन्स्टिटयुट ऑफ फार्मसी, दिग्रस जि.यवतमाळ.	९०५

स्वा/-  
कुलसचिव  
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

\*\*\*\*\*

## NOTIFICATION

No. 98 /2018

Date : 30 August, 2018

**Subject : Examination scheme (Passing of Heads) of Bachelor of Commerce (वाणिज्य स्नातक).**

Direction No.12 of 2017 was issued in respect of Examinations leading to the degree of Bachelor of Commerce (वाणिज्य स्नातक) (Three Years - Six Semester Degree Course) (Credit & Grade System).

It is notified for general information of all concerned that, in the Direction ,the words “theory and practical” appeared in **Explanation** ii) below the table of para 8) **be read as** “theory and practical / internal assessment” **and** the figure and word “2/3<sup>rd</sup>” appeared in Notes 2) below the table of Appendix -I **be read as** “1/2”.

Sd/-  
Registrar  
Sant Gadge Baba Amravati University

**NOTIFICATION**

No. 99/ 2018

Date: 30/8/2018

**Subject : Correction to syllabi for M.Sc. Part-II (Sem. III & IV)(Computer Software), which is introduced vide Notification No. 45/2018.**

It is notified for general information of all concerned that the authorities of the University has observed that in the "APPENDIX", which is appended with Notification No. 45/2018, the portion appearing under the title of the subject "3S1-Data Warehouse & Data Mining", is irrespective with the syllabi of the said subject. Hence the said irrespective portion is substituted by the portion appearing in APPENDIX-A which is appended with this notification.

Sd/-  
(Dr.A.P.Deshmukh)  
Registrar,  
Sant Gadge Baba Amravati University

**APPENDIX-A**

- UNIT I : Introduction, Data mining, Data mining functions, classification and major issues. Data Preprocessing: Data cleaning, data integration and transformation, data reduction, discretisation & concept hierarchy generation.
- UNIT II : Data mining primitives: Data mining primitives, data mining query language. Concept description: concept description, data generalization, Analytical characterization, mining class comparison.
- UNIT III : Application and trends in data mining : data mining applications, data mining systems and research prototypes, additional themes on data mining, trends in data mining
- UNIT IV : Data ware house and OLAP Technology for data mining: data warehouse, multidimensional data model, data ware house architecture, data ware house implementation.
- UNIT V: Data Staging : overview, plan effectively, dimension table staging, fact table loads and warehouse operations, data quality and cleaning, miscellaneous issues.
- UNIT VI : Building end user applications: role of end user application, application specification, end user application development, maintaining and growing data ware house : manage the existing data ware house environment, prepare for growth and evaluation.

**Text Books :**

1. J. Han and M.Kamber : Data Mining Concepts and Techniques, Elsevier Pub. Indian Reprint, 2004.
2. R. Kimball : The Data Ware House Life Cycle Tool Kit, Wiley Press, John Wiley and Sons (ASIA) Pvt. Ltd.

**Reference Books :**

1. Berson : Data Ware Housing, Data Mining and OLAP, Tata McGraw Hill.
2. Arun K. Pujari : Data Mining Techniques, University Press (Orient Longman)

\*\*\*\*\*